



January 20, 2021

National Stock Exchange of India Limited	BSE Limited
Exchange Plaza,	Phiroze Jeejeebhoy Towers,
Plot No. C/1, G Block, Bandra - Kurla Complex	Dalal Street,
Bandra (E), Mumbai – 400 001	Mumbai – 400 001

Sub.: Newspaper Advertisement regarding intimation of the Board Meeting

Dear Sirs,

This is in continuation to our communication dated January 20, 2021, wherein in accordance with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company had intimated the Stock Exchange(s) that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Friday**, the **29**<sup>th</sup> **day of January**, **2021**, to *inter-alia* consider, approve and take on record the Un-Audited Financial Results of the Company for the Third Quarter (Q3) and nine months period ended December 31, 2020 for the Financial year ended 20-21.

In this regard, please find enclosed herewith copies of the newspaper clippings duly advertised in two newspapers *viz*. "Business Standard" (All Editions) in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi.

Thanking you.

Yours truly,

For Dish TV India Limited

Ranjit Singh

**Company Secretary & Compliance Officer** 

Membership No. A15442

Encl: As above

Banerjee rode

West Bengal by

supporting land

losers who were

'unwilling' to part

with their land for

the Tata Motors'

Nano project

to power in



OUT OF COURT

M I ANTONY

# Portents after the vaccine rollout

E conomists, psephologists and assorted sooths ayers were getting prime-time attention for months due to the uncertainties caused by the coronavirus. What's certain is that the situation is not going to change anytime soon and they will be in high demand. The judiciary is better placed in this respect, for well or ill. For instance, it is certain that a new chief justice will head the Supreme Court in three months, hopefully heralding a less disturbed regime.

It needs no crystal ball to see that physical courts will slowly return after about 11 months since the lockdown. Some high courts like in Mumbai and Uttarakhand have already gone ahead in this respect. Most courts have learned to live with virtual hearings. However, some SC judges were so irritated last week by technical glitches creating an echo chamber effect that they recorded it in their order.

Since the lockdown in March last year, a large section of the legal profession and litigants has found that virtual courts (VCs) are a beneficial innovation and should be institutionalised. Lawyers can argue from anywhere around the globe, in several courts on the same day, and litigants need not travel to physical courts spending time and money. Therefore, another safe forecast is that VCs will continue to exist, along with

The courts and tribunals have been extending interim orders like status quo and stay during the pandemic. They had also relaxed rules of limitation. Slowly, they are lifting the bar, like the Allahabad High Court last week. This trend will be a boon for those exasperated by such freeze orders. On the other hand, those who have benefited from them, like bad cheque

The rising curve of legal gains of the government has led to a new trend in which commoners have begun to judge the judges, shedding their traditional reverence for the judiciary

artists, will find the noose tightening around them.

Looking at the past record, it can be taken for granted that Nirmala Sitharaman's red bahi khata, or cloth ledger carrying the Budget, will bring

little cheer to the judiciary. It has been the long-standing peeve of judges that the infrastructure of courts and tribunals.  $starved\,of\,funds, getting\,less\,than\,2\,per$ cent for decades. With VCs and livestreaming requiring more investment, the situation is bound to go from bad (no toilets and furniture) to worse (digital blips). Consequently, another sure-fire prophecy is the continuing detention for hundreds of thousands of prisoners without bail or trial in jails crowded 14 per cent over capacity, two in three being "undertrials". Also, the SC's recent order to conclude the criminal trial of MPs and MLAs (4,442 of them) in six months will be unrealised. Further, it can be reasonably predicted that there would be an upsurge of suits bottled up during the dark months.

Chances are high that the government will continue its winning spree in the SC. Decisions on Ayodhya, Aadhaar, the communication lockdown in Jammu and Kashmir and the Central Vista project are indicative. What are not decided for long are also omens, like questions on Article 370, electoral bonds and demonetisation. Never in its history has the court been asked to judge on a bundle of highly combustible issues like the status of Kashmir (140 petitions pending), Citizenship (Amendment) Act. reservation within reservation, love jihad, to name only a few. The idea of tossing hot potato issues in the lap of high courts is likely to continue. The eloquence on human rights in high-flown judgments will get lengthier though the relief in the petitions is likely to be as short.

The rising curve of legal gains of the government has led to a new trend in which commoners have begun to judge the judges, shedding their traditional reverence for the judiciary. Earlier, criticism of judges was confined to jurists and well-versed commentators who used guarded language. Now even comics. cartoonists and twitterati have dared to enter the field. In the coming weeks, some of them are going to stand trial for contempt of court. Expect the judges and the attorney general to draw the Lakshman Rekha on the right to laugh.

On all counts, the nation is eagerly waiting for a turn of the tide in higher judiciary. Justice NV Ramana, the next in line to be CJI, recently said that a judge must be fearless, brave and able to resist pressure. It is for him to remove the  $misgivings\, prevailing\, among\, the\, public$ who want the SC to be great again.

# Bengal beyond the Singur debate

With Assembly elections looming, the Trinamool Congress is highlighting its industry-friendly tag as the Bharatiya Janata Party yows to transform the state into an investment paradise



Kolkata, 19 January

dayan Das feels let down. First, the Left Front acquired his 19acre plot for Tata Motors' Nano factory in Singur and failed to set it up. Then, the Trinamool Congress (TMC) returned the land to its original owners and promised agriculture, but Das still had his eyes set on industry. Now, the Bharativa Janata Party (BJP) has entered the scene with the promise of bringing back industry, albeit without a blueprint.


"Singur has seen a flood of promises from political parties. We want a written

declaration from the BJP it wants to set up industry," Das, convenor of Singur Shilpa Bikash and Unnayan Committee (Singur Industrial Development and Welfare Committee), said.

Ahead of the election is the time when political parties normally descend on Singur. BJP President Dilip Ghosh has promised that if his party comes to power, he would set up industry in Singur (elections are due in April this year).

In 2011, Mamata Baneriee rode to power in West Bengal, unseating the Left Front after a 34-year rule by supporting land losers who were "unwilling" to part with their land for the Tata Motors' Nano

BENGAL SHINING? TMC SUBMITS A REPORT CARD No. of factories



SMALL BUSINESSES

> 2012: **34,60,000** 

2020: **89,00,000** Total employment: 13.5 million

Source: TMC report card 2011–2020

project. It ultimately led to the pullout from the project.

She has fought hard since then to shed her "rabble-rouser" tag and project the state as a business-friendly destination. The TMC report card — a tabulation of development projects and welfare policies released last month on completing 10 years of rule — takes pains to highlight this point (see table).

Glitzy investor meets such as the Bengal Global Business Summit (BGBS) were started, which political commentators believe are important tools for marketing a state in competitive federalism. The summits have seen participation

from some of the biggest names from have taken up space. India Inc — from Mukesh Ambani to Lakshmi Mittal and Sajjan Jindal.

According to state government estimates, these translated into investment proposals of around ₹12.32 trillion over five editions.

The eye-popping figure has raised questions from critics, especially as industrial entrepreneur memoranda (IEMs) filed with the Department for Promotion of Industry and Internal Trade show: In 2018, 62 IEMs were filed with a proposed investment of ₹4,722 crore; in 2019, 48 IEMs were filed with a proposed investment of ₹5,844 crore; and up to November 2020, 21 IEMs had been filed with a proposed investment of

But filing IEMs is not mandatory and not everyone may have done so, sources in the West Bengal govern-

ment indicated. Questions have been raised on investment proposals generated at the BGBS by West Bengal Governor Jagdeep Dhankhar as well. He wrote to Banerjee last August seeking details of BGBS as he felt that the ground reality did not reflect the numbers.

But West Bengal Finance and Industry Minister Amit Mitra claimed that 40-50 per cent of the investment proposals announced at the BGBS were under implementation. Under BGBS and even aside from it, there are projects and investments that are at different levels of implementation, he said.

JSW's cement plant at Salboni, which vas set up under the current regime, is expanding — even though it's a shadow of the original 10-million steel plant and 1,600Mw power plant planned in the earlier regime (the Supreme Court cancelled coal blocks allocation and sealed the fate of the original project).

The group, however, may consider additional investment in paints and downstream steel units. In the last few years, ITC has set up food manufacturing units at Uluberia and Panchla as part of its integrated consumer goods manufacturing and logistics (ICML) facilities.

Then there is the 200-acre proposed IT hub called the Bengal Silicon Valley, where a bunch of companies

TCS has taken up 20 acres to build a second campus (it employs more than 35,000 at the existing one); Reliance Jio has taken 40 acres for a development centre; and Airtel, too, has taken space.

Last month, the state cabinet allotted land to Wipro for its second centre; in 2018, Infosys announced a new software development centre; Flipkart is setting up its first integrated logistics hub in West Bengal, which is expected to employ more than 10,000 people. And there are others on the list.

A businessman pointed out that as more and more companies opt for work from home in the light of the Covid-19 pandemic, Bengal would be the most ikely beneficiary with roles becoming

location-agnostic. That may not be surprising, given that it has long borne the In 2011, Mamata

baggage of brain drain and flight of capital. Militant trade unionism

and a slow-moving economy, through the 1980s and later, led several large companies and notable businessmen — the Mittals of Ispat, the Singhanias, Philips and Bata, to name a few - to move their

headquarters or important divisions from Kolkata. That was reversed to an extent by

Banerjee's predecessor, Buddhadeb Bhattacharjee, who got a host of IT companies to the state, and retailers and manufacturing companies to consider big-ticket investment. As political commentator Sabyasachi

Basu Ray Chaudhury pointed out, "Buddhadeb Bhattacharjee's second term was the only electoral mandate for industrialisation."

But the land agitation movement in Singur led by Banerjee and the subsequent pullout of Tata Motors reversed those gains.

In power, Baneriee has tried to bury the ghost of the past, but it might still be work-in-progress. Big-ticket and evegrabbing (in terms of investment size) projects are still few and far between -Kolkata still often figures at the bottom half among major cities in terms of office space absorption.

# 'Regulate all online skillgames, not just fantasy sports'

The online gaming industry on Monday collectively urged the government to set up a self-regulatory body to standardise regulations for the entire online skill gaming sector and not just fantasy sports. This was in response to a draft paper by the Niti Aayog that set guidelines for the industry last month. SAMEER BARDE, CEO, The Online Rummy Federation, tells Dhruv Munjal that a common regulatory body is a must, while arguing that the negative perception around real-money games in now changing. Edited excerpts:

SAMEER BARDE

CEO. The Online

What are the recommendations

that you've made to the Niti Aayog? Firstly. I think it's a brilliant move to have regulations for the online gaming industry. But at the same time, it's important to understand that fantasy games are only a small part of the entire skill-based gaming Willitalso encourage investment? ecosystem All the games available  $today-rummy,\ poker,\ bridge,\quad there is already tremendous interest$ chess, quizzes — are based on skill among investors. But a proper set of

problem here is that if you create a silo for only fantasy games, then the other games will have to come up regulatory with frameworks of their own. There is an equal, if not a larger need, to regulate the broader skill gaming

industry. Since the main objective here is to talk with states — gaming remains a state subject - and agree to the idea of a "safe harbour", having different bodies is an unviable way of conducting business given that there are so many commonalties among these games. Keeping that in mind, our recommendation is that there be an overarching regulatory body for all skill games.

### This is a burgeoning industry, with new stakeholders being addedallthetime. Howwilla standardised set of guidelines benefit the sector?

It will bolster innovation and, more crucially, provide the right environment for player safety to become central and upfront. Additionally, if there are concerns expressed by state authorities, there will be a single point through which



all operators. There is a considerable overlap when it comes all these games, which means that the challenges are more or less similar. One unified body will offer multiple benefits, with no downsides.

and played for real money. The regulations from the government

will ensure greater stability. The Niti Aayog has noted that the fantasy gaming industry alone has the potential to attract foreign direct investment of more than ₹10,000 crore over the next Rummy Federation few years, as well as generate 1.5 billion

online transactions by 2023. We anticipate a high demand for investments coming in.

### Real-money games have been perceived somewhat negatively in the past. Is that changing?

As far as rummy is concerned, the courts, over the years, have clearly established its legality. The industry as a whole has been growing at 25-28 per cent CAGR in the past few years, clearly indicating that there is massive pent-up demand for this type of entertainment. The challenge now is to serve users in a responsible and sustainable way, and follow all guidelines.

### Despite its huge popularity, theonlinegamingindustryisstillata nascent stage in its development. What concerns do you foresee?

One of the key issues is fly-by-night operators — people who want to make a quick buck and get out. But then again, clearly defined regulations will automatically account for that problem. Then there are states that have kept us out. In Hyderabad last year (online gaming is banned in Telangana), for instance, the police unearthed a multi-crore scam where a Chinese man was running an illegal gambling scheme. What a blanket ban does is keep legit players out — because they follow the laws of the land and often allows devious tricksters to flourish.

The challenge is to tackle such elements and win player trust. Once the guidelines are formally in place, gaming platforms will be in a better place to ensure user safety and also build confidence.

# Building Products Ltd.

Regd. Office: G-2, Farah Winsford, 133 Infantry Road, Bengaluru-560001

Tel: +91-80-40117777, Fax: +91 80 41119317

CIN: L26922KA1995PLC018990 Website: www.shankarabuildpro.com Email: compliance@shankarabuildpro.com

### NOTICE

Pursuant to Regulation 29(a) read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, January 29, 2021 to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the guarter ended 31st December, 2020.

This intimation is also available on the website of the Company at www.shankarabuildpro.com and on the website of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

For SHANKARA BUILDING PRODUCTS LIMITED

Place: Bengaluru

Date: 19th January, 2021

Freena Vikram Company Secretary & Compliance Officer

# dishti/)

DISH TV INDIA LIMITED

Regd. Office: 18th Floor, A Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai-400013 Corporate office: FC-19, Sector-16A, Noida-201 301, (U.P.) CIN: L51909MH1988PLC287553, Tel.: 0120-5047005/5047000, Fax: 0120-4357078 E-mail: investor@dishd2h.com, Website: www.dishd2h.com

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 29th day of January 2021, inter-alia, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results of the Company for the 3rd quarter and ne months period ended December 31, 2020, of the financial year 2020-21

The information contained in this notice is also available on the Company's website at www.dishd2h.com and the website of Stock Exchanges where the Company's shares are listed i.e. the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited

> For Dish TV India Limited Sd/-

Place: Noida Date: January 19, 2021

Ranjit Singh Company Secretary & Compliance Officer Membership No.-A15442



### **Auction of Government of India Dated** Securities for ₹ 27,000 crores on January 22, 2021

The Government of India (GoI) has announced the sale (re-issue) of

ı	Ioui	dated securities.			
l	Sr. No	Nomenclature	Notified amount Nominal (in ₹ Crore)	Earmarked for Retail Investors* (in ₹ Crore)	
ı	1.	3.96% GS 2022	2,000	100	
ı	2.	5.15% GS 2025	11,000	550	
ı	3.	5.85% GS 2030	8,000	400	
ı	4.	6.80% GS 2060	6,000	300	
ı	Government of India will have the option to retain additional subscription				

up to ₹2,000 crores against each security mentioned above.

The sale will be subject to the terms and conditions spelt out in this notification (called 'Specific Notification'). The stocks will be sold through Reserve Bank of India, Mumbai Office, Fort, Mumbai 400001, as per the terms and conditions specified in the General Notification F.No.4(2)-W&M/2018, dated March 27, 2018

The auction will be **price based using multiple price method**. The auction will be conducted by RBI, Mumbai Office, Fort, Mumbai on **January 22, 2021 (Friday)**. The result will be announced on the same day and payment by successful bidders will have to be made on January 25, 2021 (Monday).
For further details, please see RBI press release dated January 18,

2021 on RBI website – (www.rbi.org.in).

Attention Retail Investors\* (\*PFs, Trusts, RRBs, Cooperative Banks, NBFCs, Corporates, HUFs and Individuals)

Retail investors can participate in the auctions for the amounts earmarked for them on a non-competitive basis through a bank or a primary dealer. For more information, detailed list and telephone numbers of primary dealers/bank branches and application forms please\_visit RBI website **(www.rbi.org.in)** or FIMMDA website (www.fimmda.org).

Government Stock offers safety, liquidity and attractive returns for long duration.

"Don't get cheated by Emails/SMSs/calls promising you money

### Tech Mahindra **TECH MAHINDRA LIMITED** Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400 001.

orporate Office: Plot No. 1, Phase III, Rajiv Gandhi Infotech Park, Hinjewadi, Pune - 411 057 • Tel: +91 20 4225 0000

 Website: www.techmahindra.com
 Email: investor.relations@techmahindra.com CIN: L64200MH1986PLC041370

### CORRIGENDUM

In continuation of our earlier intimation dated 4th January, 2021, informing the date of Board Meeting as on 30th January, 2021 for the purpose of considering audited financial results for quarter ended 31st December, 2020, it is hereby informed that the said Board Meeting has now been rescheduled on 29th & 30<sup>th</sup> January, 2021.

The financial results shall be considered and declared on 29<sup>th</sup> January, 2021.

This information is also available on the Company's website at the weblink https://www.techmahindra.com/en-in/investors/ disclosure-events/ and the websites of the Stock Exchanges where the Company's shares are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India imited (www.nseindia.com).

For **TECH MAHINDRA LIMITED** 

Date: 19th January, 2021 lace: Mumbai

onwards, as on the due date of transfer

Anil Khatri

### JAYANT AGRO-ORGANICS LIMITED Leadershíp through Innovatíor

CIN: L24100MH1992PLC066691

Regd. Off: 701, Tower "A", Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 Email: investors@jayantagro.com, Website: www.jayantagro.com Phone: 022-40271300, Fax: 022-40271399

**NOTICE** 

(for the attention of Equity Shareholders of the Company) Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules"). The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in

respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more in the name of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has been sending individual communications to the concerned shareholders with respect to transfer of shares to IEPF Authority in respect of which dividend had remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more i.e. from financial year 2013-14

The complete details of such shareholders and their shares which are due for transfer to IEPF Account will be available on the Company's website at www.jayantagro.com Shareholders are requested to refer the website of the Company to ver of their unencashed dividend and the shares liable to be transferred to IEPF Account. The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialisation and transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the original certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of such shareholders holding shares in demat form, the transfer of share in demat accoun of IEPF Authority will be effected by the Company through the respective Depository. The Shareholders may please note that the above full details of list of such shareholders uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed to be adequate notice in respect of issue of New Share certificate for the purpose of transfer of shares to demat account of the IEPF Authority pursuant to the Rules. Please note that the due date for transfer of shares to IEPF is May 15, 2021. Accordingly all the concerned shareholders are requested to make an application to the Compan or the Company's Registrar and Transfer Agent preferably by April 15, 2021 with a request for claiming the unclaimed interim dividend declared during the financial yea 2013-14 and onwards to enable the processing of claims before the due date.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by April 15, 2021, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, dematerialise and transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date as per procedure stipulated in

Any further Dividend on such shares shall be credited IEPF. No Claim shall lie against the Company in respect of the unclaimed Dividend and the shares transferred to IEPF. On transfer of the Dividend and the shares to IEPF, the shareholders may claim the same by making an application to IEPF in Form IEPF-5 as per the Rules. The said Form s available on the website of IEPF viz., www.iepf.gov.in. In case of any queries, the shareholders may contact the Company's Registrar and

Transfer Agent, viz. M/s Link Intime India Private Limited. C 101. 247 Park. I B S Marg. Vikhroli West, Mumbai - 400083. Tel No: +91 22 49186000; Fax: +91 22 49186060 -mail id: iepf.shares@linkintime.co.in. For Jayant Agro-Organics Limited

Dinesh Kapadia

Place : Mumbai Date : January 15, 2021

Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

My clients are negotiating with Mrs. Raynah Braganza Passanha, a member of the Little Flower Cooperative Housing Society Ltd. holding Five Shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos. 446 to 450 evidenced by Share Certificate No.290, for the purchase of Flat No. 6admeasuring about 782 square feet built-up area on the 2nd Floor of the building known as "Little Flower No.8" standing on Plot Nos. 118B & 118D, 28th Road, Bandra (West) Mumbai 400 050 having purchased the same from Mr. KenanMarciel under a Sale Deed dated 10.4.2000. All persons having any claim to the aforesaid flat by way of sale, transfer, exchange, mortgage, charge, trust, inheritance, lispendens, maintenance or otherwise howsoever, are required to make the same known to the undersigned within 14 days from the date hereof.

Dated this 19th day of January

Denzil D'Mello Advocate 51, Eternity, 6, Rebello Road Bandra (W), Mumbai 400050.

### जाहीर नोटीस

सर्व संबंधिताना ह्या नोटीसी द्वारे कळविण्यात येते की, गांव मौजे हालोली, ता. व जि. पालघर, येथील गट नं. २४९, क्षेत्र हे-आर-प्र. १-५८-०, ही १) श्री. अकबर हुसेन हसन रझाखान, २) श्री. कमरूल हुडा हमीदउल्ला खान, ३) श्री. मुस्ताक अहमद अजीउल्ला खान आणि ४) श्री. अशफाक अहमद कमिमुल्ला खान व ईतर ह्यांच्या मालकी, कब्जेवहिवाटीची आणि उपभोगाची आहे. पैकी हे-आर-प्र. ००-७३-६१३० श्री. अकबर हुसेन हसन रझाखान, ह्यांचे मालकीची आहे त्यापैकी हे-आर-प्र. ०-४०-० जमीन माझ्या अशिलांस विकण्याचे मान्य केले आहे. तशेच १) श्री. कमरूल हुडा हमीदउल्ला खान, २) श्री. मुस्ताक अहमद अजीउल्ला खान आणि ३) श्री. अशफाक अहमद कमिमुल्ला खान ह्यांच्या मालकी कब्जेवहिवाटीची आणि उपभोगाची आहे. पैकी हे-आर-प्र. ००-६०-४३ पैकी त्यानी हे-आर-प्र. ०-४०-० जमीन माझ्या अशिलांस विकण्याचे मान्य केले आहे. असे एकूण हे-आर-प्र. ०-८०-० म्हणजे ८० गुंठे जमीन आमचे अशिल १) श्री. रामा बोग्गू मडिवाला व २) श्री. रोहित रामा मडिवाला ह्यांना कायमची विकण्याचे मान्य आणि कबुल केले आहे. तरी सदर मिळकतीवर ज्या कोणाचा वारस, हक्क, दान, फरोक्त, विक्री, बक्षिस, भाडेपट्टा, बोजा, ट्रस्ट, कुळ वहिवाट अगर कोणत्याही प्रकारे हितसंबंध असेल त्याने सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत निम्स्वाक्षरीकारांच्या २१/२२, सुशीला भवन, पार्वती टॉकीज कंपाऊंड, वसई रोड (प.), जि. पालघर येथील पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह कळवावे अन्यथा सदर व्यवहारास कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत वा तक्रार नाही व असल्यास त्याने आपले सर्व हक्क वा दावे सोडून दिले आहेत. असे गृहित धरून सदरचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल व मागाह्न कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत वा तक्रार आल्यास ती आमचे अशिलावर बंधनकारक राहणार नाही.

दिनांकः १९-०१-२०२१

श्री. जी. डी. घरत खरेदीदारांचे वकील

### **PUBLIC NOTICE** SMT. SHANTABEN NANUBHAI

MISTRY a member of the SANKALP SIDDHI, SHANTI **NAGAR, Co-Operative Housing** Society Ltd., having address at Building No. 17/18, Sector-9, Shanti Nagar, Mira Road (E) died on 25/08/2015 with making nom-

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the flat no. 303, said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member member in the capital/property of the society. If no claims/objections are received within a period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in the such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

(Adv. Satnam Singh Rasgotra) For SANKALP SIDDHI. SHANTI NAGAR CHS LTD. Office at 03, Indradhanu Palace Chs.Ltd., Uthalsar, Thane (W)-400 601

## जाहीर सूचना

नावे असलेले एचडीएफसी बँकचे ३५ शेअर्स करिताचे फोलिओ क्र. ७३५२५२८ आणि प्रमाणपत्र क्र. ००३०८६६१६ हे हरवले/गहाळ झाले आहे आणि जाहीरातदारांनी कंपनीला त्याऐवजी शेअर प्रमाणपत्राची प्रतीलीपी जारी करण्याकरिता कर्ज केला आहे. कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर शेअरवर कोणताही दावा जर असल्यास त्याची तक्रार कंपनीच्या प्रबंधक आणि हस्तांतर एजंट यांना या सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. कसूर केल्यास कंपनी सदर फोलिओच्या संदर्भात शेअर प्रमाणपत्राची प्रतीलीपी जारी करेल. शेअरधारकांचे नाव:

१) स्वर्ण सिंग, २) सुरेंदर कौर ठिकाण: मुंबई दिनांक:२०.०१.२०२० +९१ ९७०९०२१९०४

# जाहीर सूचना

सूचना घ्यावी की (१) श्री. मनोज कुमार आणि (२) श्रीम. सुशिला मनोज कुमार यांनी फ्लॅट क्र. ए-३५ आणि ए-३६, ३रा मजला, राम सागर इमारत, काजुपाडा, अस्लफा गाव, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०० ०८४ चे मूळ शेअर प्रमाणपत्र हरवले/ गहाळ झाले आहे.

त्यामूळे सदर फ्लॅटचे प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता त्यांनी बिल्डिंगच्या सोसायटीकडे अर्ज केला

कोणालाही सदर फ्लॅट किंवा शेअर प्रमाणपत्रावर कोणत्याही प्रकारचा दावा लिखित निम्नस्वाक्षरीकारांना या तारखेपासून १४ दिवसांच्या आत त्याच्या कार्यालयात पूराव्यांसह कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास तशा व्यक्तींचे दावे जर असल्यास ते गृहीत धरले जाणार नाहीत आणि सोसायटी त्यांना सदर फ्लॅटचे सदस्यत्वाचे प्रतिलीपी शेअर प्रमाणपत्र जारी करेल.

मुंबई, १९ जानेवारी, २०२१

(श्री. एम. कलीम) वकील, उच्च न्यायालय दाराशाँ इमारत, चेंबर क्र.४६, १ला मजला, २४, जांबुळवाडी धोबीतलाव, मुंबई-४०० ००२.

## जाहीर सूचना

माझे अशील हे मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्ह्यामधील गाव वढावलीम तालुका चेंबूर मध्ये स्थित असलेले आणि वसलेले सीटीएस क्र. २९१ २९१/१ ते २९१/२१ मोजमापीत एकूण ७७५.६० चौरस मीटर्स धारक जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग (यानंतर सदर मिळकत) सह याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या मिळकतीवरील उभी रचना मे. हिल्ट्न डेव्हलपर्स प्रा.लि. यांच्याकडून खरेदी करण्यास

कोणत्याही व्यक्ती/हक्कदार यांना सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागांवर किंवा त्याविरोधात, संदर्भात कोणताही दावा किंवा मागणी जसे की, विक्री, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, भाडेपट्टा अंतर्गत, कुळवहिवाट, परवाना, कब्जा अभिहस्तांकन, हस्तांतर, गहाण, धारणाधिकार, प्रभार, सुविधाधिकार, इच्छापत्र, भेट, वारसा किंवा अन्यकाही असल्यास तो/ती सदर लिखित निम्नस्वाक्षरीकारांना या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत पुष्ठचर्थ दस्तावेजांच्या पूराव्यांसह कळविणे आवश्यक आहे, १४ दिवसांच्या कालावधीनंतर कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास किंवा पुष्ठचर्थ दस्तावेजांशिवाय दावे प्राप्त झाल्यास ते गृहीत धरले

मिळकतीचा परिशिष्ट: मिळकतीवरील उभी रचना सह मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्ह्यामधील गाव वढावलीम तालुका चेंबूर मध्ये स्थित असलेले आणि वसलेले सीटीएस क्र. २९१, २९१/१ ते २९१/२१ मोजमापीत एकूण ७७५.६० चौरस मीटर्स धारक जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग. सदर मिळकत खालीलप्रमाणे सिमाबद्धः

पूर्व किंवा त्या दिशेने: सीटीएस क्र. २९४ए पश्चिम किंवा त्या दिशेने: सीटीएस क्र. २८९ आणि २९० उत्तर किंवा त्या दिशेने: १३.४० मीटर्स रुंद डीपी रोड दक्षिण किंवा त्या दिशेने: सीटीएस क्र. २९४ए आणि (डी. ए. आठवले)

> वकील १०, सुरुची सोसायटी, संत जनाबाई रोड,

> > विलेपार्ले पूर्व, मुंबई-४०० ०५७

गाव मौजे : **पेल्हार**, ता. वसई, जि. पालघर (जुना ठाणे) येथील वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील, मा. दुय्यम निबंधक वसई यांचे अधिकार क्षेत्रातील १)स.नं.२२६, हि. नं. ३/२, क्षेत्र ०-५९-५ हे.आर,पो.ख. ०-१६-० हे.आर. आकारणी रु. ० ६६, २)स.नं.२२६, हि.नं.४, क्षेत्र १-६८-० हे.आर पो.ख. ०-५९-० हे.आर. आकारणी रु.१-७५ पैसे, ३)स.नं.२२७, हि.नं.-, क्षेत्र २-६६-१ हे.आर, पो.ख. १-१८-२ हे.आर. आकारणी रु.३५-९४ ४)स.नं.२२८, हि.नं.-, क्षेत्र २-४८-२ हे.आर पो.ख. ०-१५-९ हे.आर. आकारणी रु.४३-०६ आणि ५)स.नं.२२९, हि.नं.१, क्षेत्र १-३८-७५ हे.आर, पो.ख. ०-११-४३ हे.आर. आकारणी रु.२४-५० ह्यापैकी आमच्या अशिल श्रीमती. जमनाबाई लक्ष्मण काटेला आणि श्रीमती. कालीबाई दादू गिरधेळा यांच्या अभिवाज्य हिश्याची जिमन मिळकती असून सदर मिळकतीबाबत श्री. सुनिल किसन महालकरी यांनी स्वत:च्या लाभात दि.०९/०२/२०१९ रोजी स्पे. पावर ऑफ अटर्नी लिहून घेतले. आमचे अशिलांनी सदरचे स्पे. पावर ऑफ अटर्नी रद्द केलेले असून तशी लेखी नोटीस श्री. सुनिल किसन महालकरी यांना पाठविण्यात आलेली आहे. तरी यापुढे सदर मिळकतीबाबत आमच्या वतीने श्री. सुनिल किसन महालकरी यांच्याशी कोणतेही व्यवहार करु नयेत याची नोंद घ्यावी.

जाहीर नोटीस

सर्व लोकांस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की,

ॲड. मनोज एम. तिवारी पत्ता : तिवारी तुळींज रोड, नालासोपारा (पूर्व), ता वसई, जि. पालघर - ४०१ २०९

वकील अे अे पाटील जाहीर नोटीस वसई येथील मा. एस. एन. भोसले, सह दिवाणी न्यायाधिश

वरिष्ठ स्तर, वसई यांचे न्यायालयात विशेष दिवाणी क्र. १२८/२०२०

नि.क्र. १८ जगन्नाथ तात्या पाटील

मे.एस. पी. कन्स्ट्रक्शन व इतर ...प्रतिवादी १. मे. एस. पी. कन्स्ट्रक्शन,

रा. शॉप नं. ५, जय विजय अपार्टमेंट, गणेश मंदिरासमोर, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर २. श्री. भरत चंदुलाल शहा,

रा. खोली नं. ४०२, राधेश्याम अपार्टमेंट, फ्लॅटफॉर्म नं. १ चे जवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई

४. श्री. रतनशी विलजी गाडा ५. श्रीमती विमला शातीलाल नद् नं. ५ व ६ रा. द्वारा ज्योती कन्स्ट्रक्शन कंपनी, २, व्हिन्सेट ब्लु, डॉ. बी. डी.

रोड, मुंबई ज्याअर्थी सदरचे वादी ह्यांनी मे. दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) वसई यांच्या कोर्टात प्रस्तुतचा विशेष दिवाणी क्र. २८/२०२० दाखल

केला आहे. त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते की सदरह विशेष दिवानी दावा मध्ये, प्रतिवादी क्र. १, २, ४ आणि ५ यांच्यावर प्रत्यक्ष नोटीसीची बजावणी झालेली नसून ही जाहीर नोटीस तमाम जनतेस प्रसिद्ध करीत आहेत. तरी सदर ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर वारस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी त्यांची मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उपरनिर्दिष्ट प्रकरणी सामील होऊन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच या लेखावरून असे कळविण्यांत येते की सदरह् मुदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादीचे

म्हणणे ऐकुन प्रस्तुतच्या अर्जात निकाल देण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. सदर प्रकरणी पुढील तारीख २६/०२/२०२१ रोजी नेमण्यात आली आहे. आज दि. १८.०१.२०२१ रोजी माझ्या

सहीनिशी व न्यायालयाच्या शिक्यानिशी दिली. हकूमावरून

सही/ अधिक्षक

दिवाणी न्यायालय व स्तर, वसई

# जाहीर सूचना

तमाम जनतेला बोरोमोर जोसेफ डीयास यांच्याद्वारे सूचना देण्यात येते की, मी एक श्री. मेहमूद अबुबाकर शेमले ज्यांचा मागील ज्ञात पत्ता प्लॉट क्र. के/१७, एमआयडीसी, झाडगाव, उदयामनगर, रत्नागिरी, पिनकोड-४१५६३९ यांना याखालील लिखित परिशिष्टातील नमूद मिळकत (सदर मिळकत) माझ्यानंतर लक्ष देण्यासाठी २५ जानेवारी, २०१६ रोजीच्या रितसर नोटरी केलेल्या कुळमुखत्यार पत्रान्वये (सदर कुळमुखत्यारपत्र) माझे स्थापित मुखत्यार म्हणून नियुक्त केले होते. या जाहीर सूचनेच्या सुकृताद्वारे मी सदर मेहमूद अबुबाकर शेमले यांना मंजूर केलेली सदर कुळ मुखत्यारपत्र रद्द करुनही माझ्याद्वारे मंजूर त्यांना दिलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करत होते आणि सदर कुळमुख्यत्यारपत्राचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या बेकायदेशीर कृत्याचा भारी दंड मला आकारला जात आहे. मी तमाम जनतेला कळवतो की सदर मिळकतीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारे

त्याच्यासह व्यवहार करु नये. मी असे सुध्दा सांगतो की, मी सदर मिळकत विकली आहे अशी चूकीची अफवा कोणीतरी पसरवत आहे. मी याद्वारे तमाम जनतेला कळवतो की या चूकीच्या अफवांवर विश्वासू ठेवू नका आणि याद्वारे घोषित करतो की सदर मिळकतीवर माझा कब्जा आहे आणि सदर मिळकतीच्या संदर्भात कोणत्याही व्यक्ती किंवा हक्कदारांच्या नावे कोणताही तिसरा पक्ष निर्माण केला नाही किंवा सदर मिळकतीच्या विक्रीकरिता वाटाघाटी केली नाही किंवा त्याची विक्री

## मिळकतीचा परिशिष्ट

गाव अंदाड, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, राज्यः महाराष्ट्र येथे स्थित त्यावर उभी घर क्र. १८७ व १८८ सह सर्व्हे क्र. २२, हिस्सा क्र. ३ मोजमापित २.३४.० (एच.ए) सर्व्हे क्र. २४, हिस्सा क्र. १, मोज. ०.३६.० (एच.ए) सर्व्हे क्र. २४, हिस्सा क्र. २, मोज. १.८२.० (एच.ए) धारक शेतजमिनीचे ते सर्व भाग व विभाग.

२० जानेवारी, २०२१ रोजीस

# Public Notice

I, Mr. Ashok Gupta and family inform public at large that we have separated from our Eldest brother Mr. Mahesh Gupta family in the year 2009, I/We are not concerned with any of the things which are being done by Mr. Mahesh B

Gupta & his family including Mr. Anuj Mahesh Gupta, either as per news appearing in various news papers over past these two days for Anuj Gupta or otherwise. This is to further clarify that Mr.

Mahesh B Gupta family have relinquished all their right, title, interest-way back in the year 2012 in favour of me and my families in all business entities. However due to some reasons some properties or entities might have been remained in the name of Mr. Mahesh B Gupta and or his family including residential house which is the property of Shri Ramanuj Co-op Hsg. Society of which various members of Gupta family are legal owners. Notice is hereby given to the public at large that we are entitled to scheduled properties and any person transecting with Mahesh Gupta and family in respect of the same shall be doing so at his/their own risk and cost.

Schedule 1. Flat no. 101 to 104 & 201 to 204, Mahaveer Bldg, M G Road, VLP East, Mumbai - 57 belongs to Ankush Gupta and

Akshat Gupta. 2. Bunglow No.301, Himmat Nagar, Tonk Road, Jaipur Rajasthan, belongs to 5 legal heirs.

Guru Kripa, Dixit Road, Vile-Parle East, Mumbai -57. Place: Mumbai

Ashok Gupta

## पत्ता : एचडीएफसी बँक लिमिटेड. पत्ता : १ ला मजला, आय थिंक टेक्नो कॅम्पस, HDFC BANK

# कांजूरमार्ग (पू), मुंबई-४०० ०४२

कब्जा सूचना

(नियम ८ (१) कलमा अन्वये - स्थावर मिळकतीकरिता) निम्नस्वाक्षरीकार हे एचडीएफसी बँकलि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्य्रिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुदीं अंतर्गत आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद संबंधित कर्जदार यांस सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत संबंधित सूचनेतील नमूद रकमेची परतफेड ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास संबंधित कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदरह रुल्सच्या नियम ८ अन्वये घेतला आहे

विशेषतः संबंधित कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा एचडीएफसी बँक लि. यांस खालील संबंधित नमूद रकमेसह सांपार्श्विक दरावरील व्याजासाठी भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरत्दींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

कर्जदाराचे नाव	कर्ज खाते क्र.	तारण मत्तेचे वर्णन	कलम १३(२) सूचनेची तारीख	सूचनेनुसार थकबाकी रक्कम	पुनर्ताबा तारीख
१. श्री. प्रदीप महादेव प्रभुळकर २. सौ. प्रेक्षा प्रदीप प्रभुळकर		फ्लॅट क्र. ७०४, ७वा मजला, स्काय एव्हेन्यु अशी ज्ञात बिल्डिंग, सर्व्हे क्र. १५९, हिस्सा क्र. ३/बी, गाव निलेमोरे, नालासोपारा (पश्चिम), तालुका वसई, जि. पालघर.		रु. १७,४०,३०१.२७	१४/०१/२१

दिनांक: १९/०१/२०२१ स्थळ : मुंबई

प्राधिकृत अधिकारी, एचडीएफसी बँक लि. करिता

# SEE State Bank of India

स्टेस्ड अस्सेट्स रिकव्हरी शाखा - एसएआरबी ठाणे (११६९७) शाखा १ ला मजला. केरोम बिल्डिंग, प्लॉट क्र. ए-११२, सर्कल रोड क्र. २२.

वागळे इंडस्टीयल इस्टेट, ठाणे (प.)-४०० ६०४ **इमेल आयडी** : sbi.11697@sbi.co.in सूचना याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत रक्कम अदा करण्यासाठी त्यांना बोलाविण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक

खात्यासमोर नमद तारखेची मागणी सचना जारी करण्यात आली होती. सदरह कर्जदारांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या तारखेस सदरह अधिनियमाच्या नियम

८ सहवाचता सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे.

खाते/कर्जदाराचे नाव आणि पत्ता	मिळकतीच्या प्रोप्रायटर/ भागीदार/ हमीदार/ मालकांचे नाव इ.	गहाण/प्रभारित मिळकतीचे वर्णन	कब्जाची तारीख	<ol> <li>मागणी सूचनेची तारीर २. मागणी सूचनेनुसार थकबाकी रक्कम</li> </ol>
जयक्रिष्णा रामराव गोरे प्रो मे. क्रिष्णा ऑटोमोबाईल हेमलता गणेश मंदिर समोर इमारत सास्त्री नगर बोपोली ता. खालापूर जि. रायगड)	राजाराम मारूती गुडेकर (हमीदार) संकंल्प सहकार नगर भानवज, खोपोली पॅन क्र. एजेयूपीजी३१४७पी	१) हेमलता कमर्शियल आणि निवासी कॉम्पलेक्स इमारत पूर्वी एम क्र. ११ आणि सध्याचे म्युन्सिपल वॉर्ड क्र. ६ ता. खालापूर जि. रायगड शास्त्री नगर मधील गावठाण विस्तारीत गाव भानवज स्थित फ्लॅट क्र. २१.३७ चौ.मीटर्स (२३०.०० चौ.फूट) चे मेजरमेंट म्युन्सिपल एच क्र. २७/२ सिटी सर्व्हे क्र. ५१३१ प्लॉट क्र. २१६, तळ मजला दुकान क्र. १२) हेमलता कमर्शियल आणि निवासी कॉम्पलेक्स इमारत पूर्वी एम क्र. ११ आणि सध्याचे म्युन्सिपल वॉर्ड क्र. ६ ता. खालापूर जि. रायगड शास्त्री नगर मधील गावठाण विस्तारीत गाव भानवज स्थित फ्लॅट क्र. १९.९८ चौ.मीटर्स (२१५.०० चौ.फूट) चे मेजरमेंट म्युन्सिपल एच क्र. २७/२ सिटी सर्व्हे क्र. ५१३१ प्लॉट क्र. २१६, तळ मजला दुकान क्र. २. ३. दुकान क्र. सी-३ तळ मजला शत्रुजंय इमारत सिटी सर्व्हे क्र. ५१३०, प्लॉट क्र. २१५ भानवज ता. खोपोली जि. रायगड क्षेत्र २१०.००	१९.०१.२०२१	डी एन दिनांक ०१.१०.२०१४. र. ४२,०१,४४९.०० र. बेचाळीस लाख ऐक हजार चारशे ऐकोणपन्नास मात्र आणि ०४.१०.२०१४ रोजी प्रमाणे लागू सह त्यावरील पुढील व्याज आणि अनुशंगिक खर्च परिव्यय इ. इ.

# जाहीर नोटीस

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.॥

एमटीएनएल भवन, ३ रा मजला, स्ट्रॅण्ड रोड,

अपोलो बंदर, बधवार पार्क, कुलाबा मार्केट,

कुलाबा मुंबई- ४०० ००५

हस्तांतरीत मूळ अर्ज क्र. ३६४ सन २०१७

डॉएच्च बँक एजी

प्रेस्टीज रेस्टॉरंट्स प्रा. लि. आणि अन्य

१. ज्याअर्थी वरील नमूद अर्जदार यांनी त्यातील

नमूद विद्यमान आणि भविष्यातील व्याज, खर्च

आणि इतर अनुतोषांसह एकत्रित रकमेच्या

वस्लीकरिता सदर न्यायाधिकरणात वरील नमूद

२. ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी

परिणामकारक होऊ शकली नाही आणि ज्याअर्थी

सन्मा. न्यायाधिकरणाद्वारे

बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

३. तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा

विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल

करण्यासाठी आणि आज्ञेप्रमाणे अनुतोष का संमत

करण्यात आला नाही याची कारणे दर्शविण्यासाठी

दि. २३ फेब्रुवारी, २०२१ रोजी स. ११.०० वा.

४. सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या

अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या

डीआरटी-॥, मुंबई

शिक्क्याने २८ डिसेंबर, २०२० रोजी निर्गमित.

शॉप क्र. ४/३५, सागर पलाझिओ

उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

निर्धारित असेल.

१. प्रेस्टीज रेस्टॉरंट्स प्रा. लि

साकिनाका जंक्शन, अंधेरी

३६, ७ वा मजला, दीपक

सिल्वरन्स सीएचएस, मेहबूब

स्टुडिओ समोर, ३२ वा रोड, हिल रोड.

स्टुडिओ समोर, ३२ वा रोड, हिल रोड.

बांद्रा-पश्चिम, मुंबई-४०० ०५०

बांद्रा-पश्चिम, मुंबई-४०० ०५०

कुर्ला रोड, अंधेरी-पूर्व,

मुंबई- ७०० ०७२.

रामेमतबानू महावानी

३६, ७ वा मजला, दीपक

सिल्वरन्स सीएचएस, मेहबूब

. कम्मल महावानी

अर्ज दाखल केला आहे.

विरुद्ध

नि. क्र. १५

सर्व लोकांस कळविण्यात येते की, ता. वसई, जि. पालघर, गांव मौजे-गाजिवली, स. नं. ७, हि. नं. २, हे. आर. प्र. -०.९३.५० + पो. ख. -०.१२.४० एकूण क्षेत्र-हे. आर. प्र.-१.०५.९० अशी भातशेती जमीन मिळकत येथील ७/१२ उतारयावर १) श्री. सावळाराम धोंडू चोघळा व २) श्रीमती आनंदीबाई राजाभाऊ पाटील उर्फ श्रीमती रंजना राजराम पाटील ह्यांच्या नावे मालक म्हणून वर्णिलेली आहे आणि सदर मिळकतीवर मुख्य रस्त्यापसून येण्या- जाण्यासाठीचा रस्ता हा स. नं. ८३, हि नं. १, मधील ३०८ फुट लांब X ३० फुट रूंद रस्ता म्हणजेच सुमारे ८.५० गुंठे एवढी जमीन मिळकत ही सदर मिळकतीचे संरक्षित कुळ श्री. सदानंद बापु पाटील ह्यांच्या हिश्शातील असून १) श्री. सावळाराम धोंडु चोघळा व २) श्रीमती आनंदीबाई राजाभाऊ पाटील उर्फ श्रीमती रंजना राजराम पाटील आणि श्री. सदानंद बापु पाटील ह्या जमीन मालकांनी सदर दोन्ही अनुक्रमे मिळकती निर्विवाद व बोजाविरहित असल्याचा भरवसा देऊन आमच्या अशिलांना विकण्याचा व्यवहार चालु केला आहे. तरी सदर मिळकती संबंधाने कोणाहीकडे हितसंबंधाच्या दृष्टीने गहाण, दान, बक्षिसपत्र, वाटप, वारसाहक्क मृत्युपत्र, पोटगी, बोजा, कोर्टाचे दावे, निकालपत्र, वसुली दाखले वा कब्जाहक्क कुळ वगैरेरित्या हस्तांतरणाच्या दुष्टीने विधीग्राह्य ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय १२२/११७, सत्यम शिवम शॉपिंग सेंटर, पहिला माळा, नालासोपारा (प.), ता. वसई, जि. पालघर,

खरेदी व्यवहार पूर्ण केला जाईल, ही नोंद घ्यावी. दि. २०/०१/२०२१ पेन वकील ॲन्ड सन्सकरिता

सोडून देण्यात आला आहे असे समजुन पुढील

# dishti

ॲड. बेन्सन विल्यम पेन

# डिशटीवी इंडीया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः 18वा मजला, ए विंग, मॅराधन फ्युवरेक्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई - 400013 कॉर्पोरेट कार्यालयः FC-19, सेक्टर-16A, नोएडा - 201 301, (च.प्र.) CIN: L51909MH1988PLC287553, दुरध्वनी क्रमांक: 0120-5047005/5047000, फॅक्स क्रमांक: 0120-4357078 ई-मेलः investor@dishd2h.com, वेक्साईटः www.dishd2h.com

## नोटिस

सेबी (उत्तरदायित्वांची सूचि आणि प्रकटन आवश्यकता) नियम, 2015च्या नियम 29 सहवाचन केलेल्या नियम 47 अनुसार याद्वारे नोटिस देण्यात येते की, कंपनीच्या संवालक मंडळाची एक वैठक, इतर विषयांसोबत, वितीय वर्ष 2020-21च्या 31 डिसेंबर, 2020 रोजी समाप्त तिसऱ्या तिमाही आणि नक महिने कालावधीसाठी कंपनीच्या अ-लेखा परिक्षित वितीय निष्कर्षांवर विचार करणे, मंजूर करणे आणि त्वांची नोंद घेण्यासाठी, शुक्रवार, 29 जानेवारी, 2021 रोजी घेण्यात येईल.

या नोटिसीमध्ये समाविष्ट माहिती कंपनीची वेबसाईट www.dishd2h.com आणि कंपनीचे समभाग सुचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसच्या म्हणजे नेंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडीया लिमिटेड (www.nseindia.com) आणि BSE लिमिटेड (www.bseindia.com) या वेबसाईट्सवर देखील

**ढिश टीवी इंडीया लिमिटेड** करिता

दिनांकः 19 जानेवारी, 2021

रणजित सिंग कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्र.-A15442

# जाहीर नोटिस

तमाम जनतेस या नोटिसेद्वारे कळविण्यात येते की खालील परिशिष्टातील नमुद मिळकतीचे जमीन मालक ह्यांनी सदर मिळकत आमच्या अशीलाना विकण्याचे मान्य व कबूल केलेले आहे व त्यामुळे सदर परिशिष्टातील नमूद मिळकतीचे विक्री व्यवहार पुर्ण होण्या अगोदर ''टायटलं क्लियरन्स'' शोध घेणे आवश्यक आहे. तरी कोणत्याही व्यक्तीचा अथवा व्यक्तींचा खालील परिशिष्टातील नमूद मिळकतींबाबत कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, कब्जा, वारसा, कुळ लीज, वाटप इतर हक्क असल्यास सदर व्यक्तींनी त्यांची लेखी हरकत योग्यत्या कागदपत्रान सोबत खालील निम्नस्वाक्षरीकारांच्या फ्लॅट क्र. २, प्रल्हाद सोसायटी, दत्त मंदिर चौक, आरे रोड, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६३ ह्या पत्त्यावर ह्या नोटीसीच्या तारखेपासून १४ दिवसाच्या आत दाखल करावी. अन्यथा कोणाचीही कोणतीही हरकत नाही असे समजून खालील परिशिष्टातील नमूद मिळकतींबाबत ''टायटलं क्लियरन्स'' दाखला दिला जाईल व सदर परिशिष्टातील नमूद मिळकतींबाबतचा विक्री व्यवहार आमचे अशिल यांच्या लाभार्थ पूर्ण करण्यात येईल.

# परिशिष्ट

गाव मौजे - जुचंद्र, तलाठी सजा- जुचंद्र, तालुका- वसई, जिल्हा- पालघर येथील पुढील नमूद बिनशेती मिळकतः-

सर्व्हे	हिस्सा	क्षेत्र	आकार	मिळकत मालक
क्र.	क्र.	(आर. चौ. मी.)	रु. पैसे	
१३२	४/अ	११.५०.००	११५	श्री. मोहम्मद शफी मोहम्मद युसुफ, श्रीमती मुस्तरी बेगम शफी, श्री. मोहम्मद इक्बाल मोहम्मद शफी, श्री. मोहम्मद इजाज मोहम्मद शफी
१३२	ξ	२१.७०.००	२१७	श्री. गजेंद्र नरपतचंद भंडारी
१३२	ų	१४.२०.००	१४२	श्री. गजेंद्र नरपतचंद भंडारी
१३२	9	३६.४०.००	३६४	श्री. गजेंद्र नरपतचंद भंडारी
१३४	۷	२३.००.००	२३०	श्री. गजेंद्र नरपतचंद भंडारी

स्वाक्षरी नारायण सामंत अँड असोशीएट श्री. नारायण ग. सामंत वकील, उच्च न्यायालय

NOTICE

Mumbai

January 19, 2021

# जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील हे सध्याचे मालक श्री. श्रीचंद छाबरिया, ज्योती आर ठाकूर आणि श्री. दिपक एस.छाबरिया यांच्याकडुन सर्व भारपासून मुक्त याखालील लिखित मिळकतीच्या परिशिष्टामधील अधिक स्वरूपात वर्णन केलेला फ्लॅट खरेदी करण्याचे मान्य केले आहे. सदर मालक अन्वये, ते मुंबई येथील उप-प्रबंधकाच्या कार्यालयामधील ०९.०३.१९८२ रोजी अनु.क्र एस-६७२-१९८२ अंतर्गत नोंदणीकृत मे. संगीता कंन्स्ट्रक्शन कं.,(विक्रेता) आणि श्री. हरिकशिनदास जे पांचाल आणि अन्य (अपार्टमेंट मालक) यांच्यामधील निष्पादित दि. ०४.०३.१९८२ रोजीच्य अपार्टमेंटचा मुळ विलेखाच्या मूळ किंवा प्रतचे धारक नाहीत, जे त्यांच्या विक्रेत्यांद्वारे त्यांना स्वाधिन केले

नव्हते, आता जे सदर हरविले आणि/किंवा गहाळ झाल्याचे दिसत आहे सर्व व्यक्ती/बँका/संस्था यांना खालील परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे वर्णन सदर फ्लॅटच्या संदर्भात किंवा विरोधात विक्री, अदलाबदल, गहाण समतुल्य किंवा इतर, भेट, विश्वस्त, वारसा, कौटुंबिक व्यवस्था, देखभाल, अंत्यदान, भागीदार, कब्जा, भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, कुळवहिवाट, परवाना धारणाधिकार, प्रभार, प्रतिज्ञा, सुविधाधिकार किंवा याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही दावा काही असल्यास लिखित स्वरूपात सदर दिनांकापासून १४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर पृष्ठचर्थ कागदपत्रीय पुराव्यांसह कळविणे आवश्यक आहे.

जर वरील उल्लेखित आवश्यक दावा प्राप्त किंवा निर्माण झाले नाहीत तर सदर फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्यार्ह भागावर दावा असल्यास तो सर्व हेतु आणि उद्देशांकरिता त्यागित केल्याचे समजण्यात येतील आणि ते सदर मालक आणि निश्चित पक्ष आणि तसेच माझ्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाहीत आणि माझे अशील सदर मालक आणि निश्चित पक्षाद्वारा सदर फ्लॅटच्या संदर्भातील विक्रीची प्रक्रिया अशा दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय पुर्ण करण्यात येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि सीटीएस क्र. ८३१/९, रेव्हेन्यु गाव अंबिवली, तालुक अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हावरील सदर कंडोमिनियम द्वारे जारी शेअर प्रमाणपत्र क्र. १३६ मध्ये समाविष्टीत शेअर क्र. ४० धारक रू. १००/- चे १ शेअर च्यासह चार बंगला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३ येथे स्थित रतन नगर अपार्टमेंट कॉन्डोमिनियम बिल्डिंग क्र. १ आणि २ अशा ज्ञात बिल्डिंग क्र. २ मधील १ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. बी/१०१, मोज. ५३० चौ.फूट बिल्टअप क्षेत्र.

करूणाकर एस. शेट्टी वकील आणि नोटर्र ३०१, मिनरेट कॉन्डोमिनियम, दादाभाई X रोड क्र. २, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५८

ईमेलः Advocate.kshetty@gmail.com

UNIPHOS INTERNATIONAL LIMITED

CIN: U24219GJ1992PLC027317 Reg. Off.: 11, G.I.D.C., VAPI, DIST. VALSAD, GUJARAT-396 195 WEBSITE: www.uilonline.com, E-MAIL: uil@uilonline.com

## NOTICE

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies, Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Company is providing its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the Extra-ordinary General Meeting of the Company scheduled to be held on Friday, 19th February, 2021 at 10.00 a.m. at 11, G.I.D.C., Vapi, Gujarat-396 195. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ('Remote e-voting'). The Company has

The communication relating to remote e-voting inter-alia containing User ID and password along with a copy of Notice convening the meeting has been dispatched to the Members. The Notice of the meeting is available on the website of the Company at

The remote e-voting facility shall commence on 16th February, 2021 from 9.00 a.m. (IST) and end on 18thFebruary, 2021 at (5.00 p.m.) (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the

attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. In case of any queries, you may refer the remote e-voting user manual for members available at the download section of

> Bipin Jani **Managing Director** (DIN: 00297043)

Date: 19/01/2021

हाशम इमारत, ३८/४०, वीर निरमन रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३. दु क्र. २२८२०५८१

अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (३ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून दिनांक ०५.१२.२०२० रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री., हितुल विरेंद्र अवलानी प्रोप्रा. मे. धवानी ग्लोबल कॉर्पोरेशन आणि हमीदार म्हणजेच.. श्री. परेश हरिकसनदास, श्री. मनिष बी. चौहान, श्रीम. मीरापरेश मेहता. यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रु.३,२८,०६,११०.८७ (रु. तीन करोड अठ्ठावीस लाख सहा हजार ऐकशे दहा आणि सत्याऐंशी पैसे मात्र) आणि ०१.११.२०१९ पासून त्यावरील व्याज ही रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते.

आणि हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांर्न त्याला/तीला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह अधिनियमाचे नियम प सहवाचता सदर ॲक्टचे कलम १३ चे (४) अन्वये बुधवार, १३ जानेवारी, २०२१ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे.

की, त्यांनी खाली नमूद मिळकतीसह देवघेवीचा व्यवहार करू नये आणि खाली नमूद मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई च्या एक्ण रक्कम रु.३,८०,७०,०२५.८७ (रु. तीन करोड ऐंशी लाख सत्तर हजार पंचवीस आणि सत्याऐंशी पैसे मात्र) ०१/०१/२०२१ पासून त्यावरील व्याज या रकमेच्या प्रभाराच्या

स्थावर मिळकतीचे वर्णन

१. गाळा क्र. बी/१/२४, तळ मजला., साईनाथ इंडस्ट्रियल इस्टेट, पारोल रोड, मिटपाडा, गाव खोनी, भिवंडी, ठाणे.

मालक-श्री. हित्ल विरेंद्र अवलानी

२) गाळा क्र. ए-१/३१, तळ मजला., साईनाथ इंडस्ट्रियल इस्टेट, पारोल रोड, मिटपाडा, गाव खोनी, भिवंडी, ठाणे मालक-श्री. हितुल विरेंद्र अवलानी

दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई

(S) kotak

Declaration of Dividend under Monthly Dividend Option and Bimonthly Dividend Optionof Kotak Equity Arbitrage Fund Notice is hereby given that Kotak Mahindra Trustee Company Limited; the Trustee to Kotak Mahindra Mutual Fund has approved declaration of dividend under the Monthly Dividend Option and Birnonthly Dividend Option of Kotak Equity Arbitrage Fund, an open ended scheme investing in arbitrage opportunities. The details are as under:

Name of the Schemes	Quantum of dividend per unit #	Record Date	Face Value per unit	January 18, 2021 (Rs. per unit)
Kotak Equity Arbitrage Fund – Regular Plan – Monthly Dividend Option	Re. 0.0256			Rs.10.7069
Kotak Equity Arbitrage Fund – Direct Plan – Monthly Dividend Option	Re.0.0317	January 25,	Rs. 10	Rs.11.1902
Kotak Equity Arbitrage Fund – Regular Plan – Birnonthly Dividend Option	Re.0.1071	2021		Rs.20.0344
Kotak Equity Arbitrage Fund – Direct Plan – Bimonthly Dividend Option	Re. 0.1327			Rs.20.2491

# Distribution of the above dividend is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Note: The Payment of Dividend will be subject to deduction of applicable statutory Levy. Pursuant to payment of dividend, the NAVs of the Dividend Options of the Schemes would

fall to the extent of payout and statutory levy if any. All Unit Holders / Beneficial Owners of the above mentioned Dividend Options of the schemes, whose names appear in the records of the

Registrar, Computer Age Management Services Pvt. Ltd. / Depositories as on January 25, 2021 will be eligible to receive the dividend.

For Kotak Mahindra Asset Management Company Limited

Investment Manager - Kotak Mahindra Mutual Fund

Nilesh Shah

Managing Director

Any gueries / clarifications in this regard may be addressed to: Kotak Mahindra Asset Management Company Limited

CIN: U65991MH1994PLC080009 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund) 6th Floor, Kotak Towers, Building No. 21, Infinity Park, Off; Western Express Highway, Goregaon - Mulund Link Road, Malad (East), Mumbai 400097. Phone Number: 022 - 66056825 • Email: mutual@kotak.com • Website: assetmanagement.kotak.com

दिनांक: २०.०१.२०२१ epaper freepressjournal in येथे सादर केली पाहिजे अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्कं असल्यास तो

ठिकाणः मुंबई

दिनांकः २०.०१.२०२१

engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the Agency to provide e-voting facility.

www.uilonline.com.

The members who have cast their vote by remote e-voting may

www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-222-990. FOR UNIPHOS INTERNATIONAL LTD.

> दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई फोर्ट शाखा

> > कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचता परिशिष्ट IV नुसार) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी दि सिटी को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई चे प्राधिकृत

कर्जदार आणि हमीदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार

विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते

(विजय मोहिते प्राधिकृत अधिकार्र

दिनांक: बुधवार, १३ जानेवारी, २०२१

all concerned that my client, intents to acquire and purchase from Mr. JAGDEEP SINGH Flat No. A-2/403, CTS No. 547/D, Holy Cross Road, IC Colony, Borivali West, Mumbai-400 103 registration Sub-District of Mumbai Suburban alongwith Share bearing nos. 16 to 20 in Share Certificate No. 4 of the shri Dharmendra CHS Ltd. and all rights attached thereto free from all encumbrances.

Any persons having any claim of whatsoever nature into or upon the said flat or any part thereof are hereby called upon to intimate the same with documents in support thereto to the undersigned within ten days hereof failing which claims if any shall be deemed to have been waived and my clients shall proceed to acquire the said flat alongwith all right attached thereto free from encumbrance. Dated this 18th day of

January, 2021. **JOHNSON JOHN** 

Advocate

12. Bandra Julie.

Dr. Peter Dias Road. Bandra W, Mumbai-400 050

प्राधिकृत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएआरबी ठाणे शाखा, मुंबई

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.